

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या
अधिपत्याखालील गट-अ व गट-ब च्या
अधिकाऱ्यांबाबत अतिरिक्त प्रशासकीय
अधिकार प्रदान करावेत किंवा कसे याबाबत
विधारविनिमय करण्यासाठी समिती गठित
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्रमांक झेडॅनजी १००८/प्र.क्र.द२/आस्था-४
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक :- ७ जुलै, २००८.

प्रस्तावना

"उत्तम प्रशासनाची मानके" या विषयाबाबतच्या डॉ. माथव गोडबोले समितीच्या अहवालातील शिफारस क्र. १०(१) "जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महानगरपालिका आयुक्तांप्रमाणे अधिकार प्रदान करणे" संदर्भात विधारविनिमय करण्यासाठी मा. मंत्री (ग्रा.वि.) महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. १/४/०८ रोजी एक बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगर पालिकांचे आयुक्त यांना प्रदान करण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकारांचा तौलनिक आढळावा घेऊन जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आयुक्तांप्रमाणे अधिकार प्रदान करण्याची आवश्यकता नाही असा निर्णय घेण्यात आला. तथापि, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या अधिपत्याखालील गट-अ व गट-ब च्या अधिकाऱ्यांबर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या असलेल्या अधिकारांव्यतिरिक्त काही अन्य अधिकार प्रदान करणे शक्य होईल किंवा कसे यावर विधारविनिमय करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात याची असा निर्णय प्रस्तुत बैठकीत घेण्यात आला होता.

शासन निर्णय-

राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या अधिपत्याखालील गट-अ व गट-ब च्या अधिकाऱ्यांचे नियंत्रक अधिकारी म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंथायत समिती अधिनियम १९६१, महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम व तत्सम अधिनियमानुसार प्रदान केलेल्या प्रशासकीय अधिकारात वाढ करणे या विषयावर विधारविनिमय करण्यासाठी पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

- | | |
|--|--------------|
| १) श्री. एस.एस.संधू, विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण | - अध्यक्ष |
| २) श्री. एस.एन.केंद्रेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर | - सदस्य |
| ३) श्री. सुनील गायकवाड, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा | - सदस्य |
| ४) श्री. र.ग.सव्यद, उप सचिव (आस्थापना),
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई | - सदस्य सचिव |

२. संघर समितीने या विषयाबाबताचा आपला अहवाल २ महिन्यांत शासनास सादर करावा.
३. संघर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक २००८०७०७१२४९५४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार घ नावाने,

——————
19/0mm
०६।०६।०६
(गजानन दा. लाभे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) श्री. एस.एस. संधू, विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई
- २) श्री.एस.एन.केंद्रेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
- ३) श्री. सुनील गायकवाड, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा
- ४) श्री. र. ग. सव्यद, उप सचिव (आस्थापना), ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
- ६) मा. राज्य मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
- ७) सचिव (ग्राम विकास व जलसंधारण विभाग) यांचे वरिष्ठ स्थीय सहाय्यक मंत्रालय, मुंबई:- ३२
- ८) निवडनस्ती, (कार्या.आस्था-४), ग्रा.वि. व ज.सं.वि., मंत्रालय,